

Date: 04th September, 2023

To
The Manager
Department of Corporate Services (DCS)
BSE Limited
P. J. Towers, 1st Floor
Dalal Street,
Mumbai - 400001.

Dear Sir/Madam,

Ref: Scrip Code: 511692.

Sub: Newspaper clippings of public notice given prior to dispatch of Notice of 36th Annual General Meeting and Annual Report - 2023 of the Company, published in Business Standard on 01st September, 2023 and Mumbai Lakshadeep on 02nd September, 2023.

Pursuant to the Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith the clipping of newspapers of in which the public notice has been given prior to dispatch of Annual Report -2023 and Notice of 36th Annual General Meeting scheduled to be held on Thursday, 28th September, 2023, through Video Conferencing (VC) and Other Audio Visual Means (OAVM).

Please take the same on record.

Thanking you,

Yours faithfully, For Ajcon Global Services Limited

Puspraj R. Pandey (Company Secretary & Compliance Officer)

Place: Mumbai

Encl.: As above



रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

शिवाजीनगर एसटी स्थानक महामेट्रोतील

वाद कायम पुणे , दि.१ : मागील तीन वर्षांपासून महामेट्रोच्या कामा मुळे बंद असलेले शिवाजीनगर एस.टी. स्थानक नव्याने सुरू होण्याची चिन्हे आहेत येत्या आठवड्यात महामेट्रो व एस.टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या विषयावर संयुक्त बैठक होणार आहे. एस.टी. र-थानकावरचे व्यापारी संकुल कोणी व कसे बांधायचे यावर बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत म्हणजे आणखी किमान दोन ते तीन वर्षे प्रवाशांना वाकडेवाडीला जावेच लागणार आहे. महामेट्रोने त्यांच्या एसटी स्थानकाच्या खालील बाजूस असणारे भुयारी मेट्रो स्थानक व मेट्रो मार्ग बांधण्यासाठी म्हणून शिवाजीनगर एसटी स्थानक पाडले. त्यावेळी महामंडळ व मेट्रो यांच्यात झालेल्या करारानुसार महामेट्रो भुयारी स्थानकाच्या वरील बाजूला एसटी स्थानक पूर्वी होते, तसे बांधून देणार होते. मात्र त्याच्यावरून वाद झाला. महामंडळाने र-थानकाच्या वर व्यापारी संकुल बांधून देण्याचीही मागणी केली. करारात

तसे नसल्यामुळे ''महामेट्रो'' ने त्याला नकार दिला. त्यानंतर राज्यात राजकीय सत्ताकारण सुरू झाले व त्यात या विषयाचा काहीच निर्णय झाला नाही. आता महामेट्रोचे भुयारी स्थानक वापरात येऊन महिना होऊन गेला, तरीही शिवाजीनगर एसटी रऱ्थानकाचा काहीच निर्णय झालेला नाही त्यामुळे शहरातील प्रवाशांना जुन्या एसटी स्थानकापासून बरेच दूरवर नेलेल्या वाकडेवाडी स्थानकात जावे लागते आहे. त्यासाठी रिक्षा व अन्य वाहनांचा खर्च करावा

लागतो. त्याशिवाय

रात्री उशीरा एसटीने

येण्यासाठी हाच त्रास

सहन करावा लागतो.

आता या विषयावर

एसटी महामंडळ व

बैठक होणार आहे.

त्याआधी महामेट्रोने

बांधून देण्याचे मान्य

केले आहे

स्थानक पूर्वी होते तसे

महामेट्रो अशी संयुक्त

आल्यास शहरात

जाहीर नोटीस

ा ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, गाव ,, तालुका - वसई, जिल्हा - पालघर - राजावली,, तालुका - वसई, जिल्हा - पालघर मधिल जमीन १) सर्वे. क्रमांक - १२८/२, क्षेत्र. हे. आर.००-२१-३० + पो.ख. ००-०१-५६ ह्या जिमनीचे सौ सुनिता धनेश अजमेरा आणि इतर है मालक आहेत रें) सर्वे. क्रमांक - १२८/३ , क्षेत्र. हे आर. ००-१९-२० + पो. ख. ००-०१-३८ हा जिमनीचे श्री अतुल मनसुखलाल अजमेरा आणि इतर हे मालक आहेत ३) सर्वे. क्रमांक - १२८/४, क्षेत्र. हे. है मालक आहेत ३) सर्व. क्रमांक - १२८/४, क्षेत्र. है. आर.००-१९-६० + पो..ख. ००-०९-५६ ह्या जिम्मीचे सौ छाया अतुल अजमेरा आणि इतर है मालक आहेत ४) सर्वे. क्रमांक - १३०/ब/१, क्षेत्र. १२-१९-१३ आर. वी. मीटर ह्या जिममीचे श्री अतुल ममसुखलाल अजमेरा हे मालक आहेत ५) सर्वे. क्रमांक - १२०/ब/२, क्षेत्र. १२-१९-१३ आर. वी. मीटर ह्या जिममीचे श्री धमेश ममसुखलाल अजमेरा हे मालक आहेत आणि सरर मालकांमी वरील जिममी विकसित करण्यांचे आणि उपविभाग बनविण्यांचे टरवले आहे आणि त्यासाठी वसई विरार शहर ठिरवले आहे आणि त्यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेकडून परवानगी मिळविण्याची

प्रक्रिया सुरु आहे . तरी , सदर जमिनी संबंधी कोणाचीही कोणत्यार्ह तिरा, त्रिष्ट गाणना राज्या यगानाया, यनाच्या, प्रकाराची हरकात वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झाले नं तर १४ दिवसाचे आत निम्नस्वाक्षीकारांच्या खालील् पत्यावर लेखी **ज्ञागदपत्राच्या पुराव्यासह कळवा**वे.

श्री . तुषार आर . पाटील, वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग, मुळगाव,तालुका - वसई जिल्हा - पालघर वसई पश्चिम ४०१२०१

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. जयेश जगन्नाथ बने व श्रीमती गिता जयेश **बने** हे फ्लॅट क्र.१०४. १ला मजला, ए विंग, क्रिस्टल को-ऑप. हौ. सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत इमारत क्र.ए-३, गाव दिवाणमान, वसई रोड . (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर-४०१२०२ जमीन सर्व्हे क्र.३९, ५९/१, ६७, १९१, १९२ क्षेत्रफळ ३९० चौ.फु. (बिल्टअप क्षेत्र) येथील जागेचे मालक आहेत. सदर फ्लॅटचे अनुक्रमांक ५६ ते ६० असलेले भागप्रमाणपत्र क्र.५४ चे मुळ भागप्रमाणपत्र घर साफसफाईच्या वेळी हरवर्त

म्हणन मी याद्वारे कळवित आहेत की. जर कोण व्यक्तीस सदर फ्लॅटबाबतचे भागप्रमाणपः सापडल्यास किंवा मिळाल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत आमच्य विकलांच्या कार्यालयात किंवा वर नमुद केलेल्या कार्यालयात कळवावे.

श्री. जयेश जगन्नाथ बने व श्रीमती गिता जयेश बने

श्री. अवनिश कुमार तिवारी विकल. उच्च न्यायालय **टि.०२.०९.२०२३** दुकान नं.२१, जयविजय ग्रीन लिंक रोड नालासोपारा (पुर्व), ता. वसई, जि. पालघर

जाहीर सूचना

मोहन भाटीया व २) कुमारी कविता मोहन भाटीया हे फ्लॅट क्र.ओ-७०३, ७वा मजला, ओ विंग, मयुरेश सृष्टी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एशियन पेन्टस समोर एल.बी.एस. मार्ग, भांडूप (पश्चिम), मुंबई-४०००७८, क्षेत्रफळ ५९५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मंबई शहर व मंबः उपनगर जिल्हा तसेच येथील जागेमधील सर्व करारनामा व दस्तावेजांसह मालमत्तेचे मालक व

प्रथम श्रेणी करारनामा असलेले सदर फ्लॅट, ालमत्तेबाबतचे मे. नाथन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड (प्रवर्तक) आणि श्री. हरेश डी भारवानी यांच्या दरम्यान झालेला अ.क्र बीडीआर१४-६३०२-२००६ नुसार हर्म उपनिबंधकांसह समक्ष नोंद दिनांक ५ ऑक्टोबर २००६ रोजीचा मुळ विक्री करारनामा तसेच . **इंडेक्स-२ व नोंदणी पावती** हरवले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही.

जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सद फ्लॅट/मालमत्तेबाबत कोणताही दावा, आक्षेप किंवा अधिकार, हक्क, हित इत्यादी असल्यास त्यांनी सद सचना प्रकाशनापासन १५ दिवसांत आवश्यव कोगदोपत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. तद्नंतर माझे अशील दुय्यम प्रतींकरित अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण करतील आणि सदर सचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दाव विचारात न घेता उपरोक्त फ्लॅट/मालमत्तेच्या विक्रीर्च सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील. आज दिनांकीत २ सप्टेंबर, २०२३

नरेंद्र आर. सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स. पवई, मुंबई-४०००७६

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, **१) स्वर्गीय अरुण** फदिआ व २) श्रीमती स्नेहल फदिया हे फ्लॅट क्र.१००१, १०वा मजला, मेफेअर कुमकुम को-ऑप.हौ. सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.११, एस.व्ही. रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८, जमीन सीटीएस क्र.७७२ व ७७२/१ गाव अंधेरी, तालुका अंधेरी, जिल्हा व उपजिल्हा मंबर्ड उपनगर येथील जागेचे मालक आहेत.

श्री. अरुण फदिया यांचे २७.०५.२०२३ रोर्ज निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी अर्थात <mark>श्रीमती स्नेहल अरुण फदिया</mark>, दोन मुले अर्थात १) श्री. आकाश अरुण फदिया व २) श्री. **धवल अरुण फदिया** हे शासित कायद्यांतर्ग कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत.

श्रीमती स्नेहल फदिया यांनी त्यांचे १६.६६% अधिकार मुक्तता करारनामाद्वारे त्यांची मुले अर्थात १) श्री. आकाश अरुण फदिया व २) श्री धवल अरुण फदिया यांना देण्याचे निश्चित केले

तारण, ताबा, विक्री, बक्षीस, कायदेशीर हक्क भाडेपट्टा, अधिभार, न्यास, परिरक्षा. हस्तांतर. परवाना उपक्रम, व्यवस्था किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, हित किंवा दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वकील संध्या आर. यादव आणि मेफेअर कमकम को-ऑप हौसिंग सोसायटीचे लि., प्लॉट क्र.११, एस.व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मंबई-४०००५८ चे अध्यक्ष/सेक्रेटरी . यांना योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसात कळवावे

उपरोक्त प्रमाणे मेफेअर कुमकुम को–ऑप. हौसिंग सोसायटीचे लि.कडे दावा प्राप्त न झाल्यास ? श्रीमती स्नेहल फदिया, २) श्री. आकाश अरुण फदिया व २) श्री. धवल अरुण फदिया यांच्या नावे उपरोक्त फ्लॅट हस्तांतर प्रक्रिया पूर्ण केर्ल जाईल.

दिनांक: ०२.०९.२०२३ ठिकाण: मुंबई संध्या राजेश यादव वकील उच्च न्यायालय कार्यालय क्र.१. बेसमेंट. शॉपर्स पॉईंट. एस.व्ही. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ दर.:९०८२६०५०८९ / ९३२६२९६९१६

0.0

AJCON GLOBAL

शकतात:

ठिकाण: मंबर्ड

लाहोटी ओव्हरसिज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: ३०७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४ ई-मेल:investor@lahotioverseas.com

व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या कंपनीच्या २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची जाहीर सूचना

थि सूचना देण्यात येत आहे की, लाहोटी ओव्हरसिज लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वस् भा (एजीएम) शनिवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.३.००वा.(भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इत ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाने (ओएव्हीएम) २८व्या एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुस यवसाय व्यवहार करण्यासाठी होणार आहे.

रिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, परिपत्रव 5.२०/२०२० दिनांक ५ में, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ परिपत्रक क्र.१९, ०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.२१/२०२१ दिनांक १४ डिसेंबर, २०२१, परिपत्रक क्र.०२/२०२ देनांक ५ मे, २०२२ सहवाचिता परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ अंतर्गत कंपनी कायदा . ०१३ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल. त्यानंतर सहका ांत्रालयाद्वारे (एमसीए) आणि परिपत्र क्र.SEBI/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०, परिपत्रव ь.SEBÏ HO/ CFD/CMD2/CIR/P/2021/11 दिनांक १५ जानेवारी २०२१, परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे, २०२२ त्यानंतर SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 दिनांक गनेवारी, २०२३ रोजी जारी केलेले सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे व्हीसी भोएव्हीएमद्वारे सभासदांच्या उपस्थितीशिवाय सामान्य ठिकाणी एजीएम आयोजित करण्यास परवानगी देते.

ग्रील परिपत्रकांचे पालन करून, -एजीएमच्या सूचना आणि २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच लेक्ट्रॉनिक प्रती त्या सर्व शेअरहोल्डर्सना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे ोंदणीकृत आहेत. जर तुम्ही तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे नोंदवला नसेल तर तुम्ही कृपर नुमचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्यासाठी खालील सूचनांचे पालन करू शकता:

गम्बविक भगाधारणा ज्या मदस्यांनी फिजिकल मोहमध्ये शेअर्म धारण केले आहेत आणि ज्यांनी कंपनी आरटीए सोबत त्यांचा ईमेल पत्ता अपडेट केलेला नाही त्यांना विनंती केली जाते र्क त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए- या ईमेल investor@lahotioverseas.con / rnt.helpdesk@linkintime.co.in आयडीवर ईमेलद्वारे अपडेट करावेत आयएसआर-१ मधील स्वाक्षरी केलेल्या विनंती पत्राच्या प्रतीसह सदस्याचे नाव फोलिओ क्रमांक आणि पत्ता, पॅन कार्डची स्वयं साक्षांकित प्रत आणि कोणत्य दस्तऐवजाचा (उदा: आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट सदस्याच्या पत्त्याचा आधार.

कृपया तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेट करा. तुमच्या संबंधि

डेमॅट भागधारणा

डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) सह. लेक्ट्रॉनिक बँक आदेशाची नोंदणी न केल्यामुळे, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सेवेद्वारे किंवा इतर कोणत्याह ाध्यमातून लाभांश थेट त्यांच्या बँक खात्यात प्राप्त करू न शकलेल्या सदस्यांना कंपनी लाभांश वॉरंट/बँकस चेक/डिमांड डाफ्ट पाठवेल.

गदस्यांनी लक्षात ठेवावे की २८वी एजीएमची सचना आणि आर्थिक वर्ष २०२२–२३ चा वार्षिक अहवाल कंपनीच्य ोबसाइट www.lahotioverseas.in आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड

भासदांना एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायां लेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची संधी असेल. एजीएम दरम्यान फिजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्य ग्रहस्यांदारे रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवार प्रक्रिया आणि सदस्य ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ईमेत भायडी नोंदणीकृत केलेला नाही, एजीएम सूचनेमध्ये प्रदान केला आहे.

ारील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि ती एमसी रिपत्रके आणि सेबी परिपत्रकांचे पालन करते

व्यवस्थापकीय संचालव

लाहोटी ओव्हरसिज लिमिटेडकरित

डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः नॉलेज सेंटर, प्लॉट क्र.५८, स्ट्रीट क्र.१७, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मंबई-४०००९३. **दर.:+**९१-२२-६१०२०००/१/२**. फॅक्स:**+९१(२२)२८३४३६६९. वेबसाईट:www.datamatics.com, ई-मेल:investors@datamatics.com

३५वी वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत सूचना व माहिती

चना याद्वारे देण्यात येत आहे की, **डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड** (कंपनी) च्या भागधारकांची ३५ व ार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.३०वा.(भाप्रवे)** एजीएम घेण्य नुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल मीन ्र ओएव्हीएम) सुविधेद्वारे, सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, एजीएमच्या सूचनेमध्ये नमू गय व्यवहार करण्यासाठी कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्याअंतर्गत तयार केले नेयम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ (लिस्टिं ग्युलेशन) च्या लागु तरतुदी सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० (दिनांक ८ एप्रिल, २०२०), १७/२०२० (दिनांव इ एप्रिल, २०२०), २०/२०२० (दिनांक ५ मे, २०२०), ०२/२०२१ (दिनांक १३ जानेवारी, २०२१), ०२/२०२ । ०३/२०२२ (निंाक ५ मे, २०२२), १०/२०२२ (दिनांक २८ डिसेंबर, २०२२) (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणू . संदर्भ) आणि कॉपॅरिट व्यवहार मंत्रालयाने जारी केले (एमसीए- परिपत्रक) आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओँ, ीएफंओ/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ नुसार भारतीय सिक्युरिटीज अँड क्सचेंज बोर्डाने जारी केले (यापुढे सेबी परिपत्रक म्हणून संदर्भित) मार्फत होणार आहे.

११ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची विद्युत प्र त्यासदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद आहेत आणि दिनांक १ सप्टेंबर, २०२३ रोजी लाभार्थ ालकांच्या यादीत किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना उपरोक्त एमसीए व सेर्ब रिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. एजीएम सूचना कंपनीच्या www.datamatics.com बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल vww.evoting.nsdl.com च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वार्षिक अहवालासह एजीएम सूचनेची वास्तविव व्यत पाठविण्याची आवश्यकता एमसीए व सेबी परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार खारीज करण्यात आली आहे आणि ोणतीही वास्तविक प्रत पाठविली जाणार नाही.

. . हेपनीने रिमोट ई-वोटिंग सुविधा (रिमोट ई-वोटिंग) आणि एजीएम (ई-वोटिंग) दरम्यान तिच्या सर्व सदस्यांना ई वोटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यासाठी एजीएमच्या ई-वोटिंग प्रणालीचा लाभ घेतला आहे व्हीसी/ओएव्हीएमदारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याच्या सचना आणि ई-वोटिंगची पदत एजीएम बोलावण्याच्य मतदान प्रणालीद्वारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्यावर पाठवले जातील. सदस्यांना विनंती आहे की त्यांनी नोटीसमध्ये दिलेल्या पद्धतीने त्यांचे ईमेल-पत्ते नोंदवावेत. कृपया लक्षात घ्या की जीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सहभागी होण्यासाठी आणि –एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ठरावांवर म ण्यासाठी समान लॉगिन क्रेडेंशियल आवश्यक आहेत.

फेजिकल मोडमध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता/मोबाईल क्रमांक/पॅन क्रमांव वँक आदेश/नॅशनल इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस (एनईसीएस) तपशील कंपनीकडे नोंदणीकृत/अपडेत केलेला नाही, त्यांना विनंती पत्राद्वारे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते. पॅनची स्वयं-साक्षांकित प्रत दस्याच्या पूर्वमुद्रित नावासह मूळ रद्द केलेला धनादेश आणि खातेदाराचे नाव मेसर्सना दर्शविणारी पासबुक, न्टेटमेंटची बँक साक्षांकित प्रत. डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेड (आरटीए) येथे प्लॉट क्र.बी-५, भाग बी स्टटमटपा बन्ध सांबाबित हैं... क्रॉस लेन, एमआयडीसी, अंधेरी (पु.), मुंबई -४०००९३, ईमेल आयडी investorsquery@datamaticsbpm.com, दूर.+९१-२२-६६७१ २००१ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअप गरण करणाऱ्या लाभार्थी मालकांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) सोबत नोंटणी/अपडेर . भेल पत्ता/मोबाइल क्रमांक/बँक आदेश/एनईसीएस तपशील, जर असेल तर समान नोंदणी करण्यासाठी विनर्त

अंतिम लाभांश रु.३.७५/- प्रति डिकटी शेअर आणि विशेष लाभांश रु.१.२५/- प्रति डिकटी शेअर. एकण रु.५ . जेलेले प्रत्येकी रू.५/-. जर ३५व्या एजीएममध्ये घोषित केले असेल तर ०३ ऑक्टोबर. २०२३ रोजी किं ऱ्यानंतर ज्या भागधारकांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना देय होईल. कंपनीच्या रेकॉर्ड गरखेनसार म्हणजेच २२ सप्टेंबर, २०२३ रोजी स्रोतावरील कर वजावटीच्या अधीन, लाग डिपॉझिटरीजटारे प्रदान

वित्तीय २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश आणि विशेष लाभांशाच्या उद्देशासाठी बक क्लोज गारीख शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवसांसह) असेल. अंतिम लाभांः गणि विशेष लाभांश, समभागधारकांनी आगामी एजीएममध्ये मंजूर केल्यानंतर, ०३ ऑक्टोबर, २०२३ रोजी किंव ऱ्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने विविध ऑनलाइन हस्तांतरण मोडद्वारे ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अद्यतनित केले आहेत त्यांना दिले जाईल. ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत यांना लाभांश वॉरंट/डिमांड डाफ्ट/चेक त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जातील

मच्या बँक खात्यात थेट लाभांश जमा करण्यास सक्षम करण्यासाठी. भागधारकांना त्यांचे बँक तपशील त्यांच्य डेपॉझिटरी पार्टिसिपंट (जिथे शेअर्स डिमॅट स्वरुपामध्ये ठेवले जातात) आणि कंपनीच्या रजिस्टार आणि ट्रान्सफ जंटसह (जेथे शेअर्स वास्तविक स्वरूपात धारण केले जातात) सोबंत अपडेट करण्याची विनंती केली जाते. वित्तीय कायदा, २०२० नुसार, १ एप्रिल, २०२० पासून लामांश उत्पन्न शेआधारकांच्या हातात करपात्र असेल आणि कंपनीने शेआधारकांना दिलेल्या लाभांशातून स्रोतावरील कर (टीडीएस) कापून घेणे आवश्यक आहे गयकर कायदा, १९६१ भागधारकांना त्यांची निवासी स्थिती, पॅन, श्रेणी त्यांच्या डीपी (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यास) आणि कंपनी/निबंधक आणि हस्तांतरण एजंट (शेअर्स वास्तविक स्वरूपात असल्यास) अद्यतनित करण्याची विनंती केली जाते. टीडीएस दर आणि टीडीएसशी संबंधित सर्व तपशील सर्व भागधारकांना ईमेल केल ले आहेत आणि कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहेत.

वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि सेबी परिपत्रकांसोबत वाचलेल्या एमसीए परिपत्र आणि सेबी सूची नियमांचे पालन करण्यासाठी जारी केली जात आहे. डाटामॅटिक्स ग्लोबल सर्विसेस लिमिटेडका

देनांक: ०१ सप्टेंबर, २०२३

गोरेगाव (पु.), मुंबई-६३. **दूर.:**+९१ २२ ६७९६०४००, **फॅक्स:**+९१ २२ २८७२२०६२ **सीआयएन:** एल७४१४०एमएच१९८६पीएलसी०४९९४१

जाहीर सूचना - व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून

(ओएव्हीएम) मार्फत ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यात येते की, या **ॲजकॉन ग्लोबल सर्विसेस लिमिटेड** (कंपनी) ची ३६वी

वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.११.००वा. (भाप्रवे) कंपनी कायदा

२०१३ च्या लागु तरतुदी सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण

परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१ आणि २८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी)

चे १२ मे, २०२०, १५ जानेवारी, २०२१ आणि ०५ जानेवारी, २०२३ रोजीचे परिपत्रक (सेबी परिपत्रक) नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत

एजीएम सूचनेसह वित्तीय वर्ष २०२२-२०२३ करिता वार्षिक अहवाल ज्या भागधारकांचे ई-मेल

कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविण्यात आले आहेत

उपरोक्त दस्तावेज कंपनीच्या <u>www.ajcononline.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कोणत्याही भागधारकास एजीएम सूचना

। वार्षिक अहवालाची वास्तविक प्रत एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकानुसार पाठविले जाणार नाही.

व्हीसी/ओएव्हीएम सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे प्रदान केली

जाईल आणि एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सुचना आणि

व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याचा तपशील असेल. एजीएमच्या सूचनेमध्ये

प्रदान केले आहे आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य देखील कंपनी

कायदा. २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्या उद्देशाने मोजले जातील. सदस्यांन

विनंती आहे की त्यांनी नमूद केलेल्या सर्व नोट्स आणि सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. रिमोट ई-

भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग किंवा एजीएमपूर्वी कंपनीने प्रदान केलेल्या रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे

एजीएममध्ये प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मत देण्यासाठी त्यांच्या मतदानाचा अधिकार वापरण्यार्च संधी असेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाईल

क्रमांक नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही ते खालील मोडद्वारे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करू

१) भौतिक भागधारकांसाठी- कपया आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव

., शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (पुढे आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं प्रमाणित स्कॅन प्रत),

२) डिमॅट भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी कृपया तुमचे डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) कडे संपर्क

वरील माहिती कंपनीच्या सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आणि

ॲजकॉन ग्लोबल सर्विसेस लिमिटेडकरिता

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

पष्पराज आर. पांडे

आधार (आधारची स्वत: प्रमाणित स्कॅन केलेली प्रत). कार्ड) cs@ajcon.net वर ईमेलद्वारे

करावा आणि तुमच्या डीपीच्या सल्ल्यानुसार ई-मेल नोंद करावे.

ती एमसीए- आणि सेबी परिपत्रकांचे पालन करते.

व्होटिंगद्वारे सामील होण्यासाठी आणि मते देण्याच्या पद्धतीसाठी एजीएमेच्या नोटिसमध्ये.

ॲजकॉन ग्लोबल सर्विसेस लिमिटेड

पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन : यू६०३००एमएच२०१८पीएलसी३०८२९२ नोंदणीकृत कार्यालय : सीव्ड्स ग्रॅन्ड सेंट्रल, टॉवर - १, तिसरा मजला, सी विंग - ३०१ ते ३०४, सेक्टर ४०, सीव्ड्स रेल्वे स्टेशन, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र - ४०० ७०६, भारत. दूर. क्र. : + ९१ २२ ३५०१ ८००० ई-मेल : compliance@pipelineinfra.com वेबसाइट : www.pipelineinfra.com

डिबेंचर्स धारकांना सचना व्याज देण्याकरिता नोंद दिनांक

याद्वारे सुचित करण्यात येत आहे ८.९५०८% दराचे सुरक्षित, रेटेड, लिस्टेड, रिडिमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स जे रु.१०,००,०००/ प्रत्येकी प्रमाणे आहेत आणि जे पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (कंपनी) यांच्या वतीने प्रायव्हेट प्लेसमेंट तत्वावर जारी करण्या आले आहेत आणि बीएसई लिमिटेड यांच्या डेब्ट मार्केट विभागात नोंदणीकृत आहेत, (''एनएसडी'') त्यासंदर्भात कंपनीने व्याज प्राप

| अ. क्र. आयएसआयए | | आयएसआयए | नोंद दिनांक | व्याज/विमोचन | व्याज/विमोचन प्रदानाच | | | | | | | | |
|--|--------------|------------------------|-----------------------------------|-----------------------|-------------------------|--|--|--|--|--|--|--|--|
| रेकॉर्ड तारखेला डिपॉझिटरीज यांनी सादर केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदणीकृत आहेत असे धारक सदरील अदायर खालीलप्रमाणे नमूद करण्यात आलेल्या तपशिलानुसार पात्र असतील. | | | | | | | | | | | | | |
| | | | | | | | | | | | | | |
| | करण्यासाठी : | एनसीडी धारकाना पात्रता | निर्धारित करण्यासाठी कंपनीने रेका | डे तारीख निश्चित केली | आहे. एनसीडी धारक ज्याचे | | | | | | | | |

शनिवार, दि. ३०.०९.२०२३

heubach

INE01XX07026 शुक्रवार, दि. १५.०९.२०२३

(पर्वीचे क्लॅरिएंट केमिकल्स (इंडिया) लिमिटेड) सीआयएन: एल२४११०एमएच१९५६पीएलसी०१०८०६ **गेंदणीकत कार्यालय:** रुपा रेनीसान्स, बी विंग, २५वा मजला,

हॉयबाख कलरंट्स इंडिया लिमिटेड

डी-३३, एमआयडीसी रोड, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, जुईनगर, नवी मुंबई-४००७०५, भारत. दूर::०२२-२०८७४४०६; वेबसाईट:www.heubach.com,

ईमेल:investor.relations_India@clariant.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ६६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.४.००वा. व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत दिनांक २५ जुलै, २०२३ रोजीच्या सूचनेत नमूद व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

सहकार मंत्रालयाने (एमसीए) परिपत्रक क्र.०३/२०२२ दि.५ मे, २०२२, परिपत्रक क्र.२०, २०२० दि.५ मे, २०२०, परिपत्रक क्र.१४/२०२० दि.०८ एप्रिल, २०२० व परिपत्रक क्र.१७/ २०२० दि.१३ एप्रिल, २०२० (यापुढे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी किंवा ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती दिली आहे.

सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १७/२०२० आणि या संदर्भात जारी केलेली इतर परिपत्रके (एमसीए परिपत्रक) आणि सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने त्यांचे परिपत्रक क्र.SEBI HO/CFD/POD-2/P/CIR/2023/4 दिनांक ०५ जानेवारी २०२३ सहवाचिता परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 दिनांक १२ मे २०२०, परिपत्रक क्र.SEBI/ HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि इतर परिपत्रके (सेबी गरिपत्रक) (एकत्रितपणे परिपत्रक म्हणून संदर्भित) या संदर्भात जारी केलेली आहे.

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी, ठेवीदार किंवा निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. (लिंक इनटाईम) कडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहेत. सदस्यांनी नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.heubach.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजसच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> आणि लिंक इनटाईमच्या https://instavote.linkintime.co.in/ वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना एजीएम सूचनेत दिलेल्या माहितीनुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये उपस्थित राहता येईल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता व्हीसी/ ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित सदस्यांची मोजणी केली जाईल.

सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे बँक तपशील व पत्ता यासह त्यांचा ई-मेल व मोबाईल क्रमांक वैध/अद्यायावत करण्यासाठी वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास लिंक इनटाईमकडे आणि विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास ठेवीदार सहभागीदारकडे संपर्क करावा किंवा आवश्यक दस्तावेज <u>https://linkintime.co.in/EmailReg</u>/ Email Register.html अपलोड करून अद्यायावत करावे. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी युजरआयडी व पासवर्ड यासह ई-वोटिंग माहिती व सूचनेची सॉफ्ट कॉपी पाठविण्यासाठी ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करण्यासाठी नमुद प्रक्रियेचे पालन करावे. . सदस्यांना एजीएम सूचनेत नमुद विषयावर रिमोट ई-वोटिंगने मत देण्याची संधी दिली जाईल डिमॅट स्वरुपात भागधारणा असणारे, वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक आणि ज्या सदस्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता रिमोट पद्धत एजीएम सूचनेत स्पष्ट नमुद

ई-बोटिंग सुविधा एजीएममध्ये दिली जाईल आणि एजीएममध्ये सहभागी सदस्य जे रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना इन्स्टामिट मार्फत सभेत मताचा अधिकार असेल. सदस्यांनी ई-वोटिंगमार्फत त्यांचे मत देण्यासाठी वापरण्याचे त्यांचे परिचयपत्राकरिता एजीएम सूचनेत नमुद माहितीचा संदर्भ घ्यावा.

पुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार ६४व्या एजीएमनिमित्त आणि समभागावर अंतिम लाभांश देण्याकरिता २० **सप्टेंबर, २०२३ ते २६** सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंदपुस्तक आणि भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

यापुढे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन अधिनियम, २०१४ च्या नियम २० सुधारित प्रमाणे तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर्स रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर विद्युत स्वरूपाने त्यांचे मत देण्याकरिता रिमोट ई-वोटिंग सुविधा सदस्यांना दिलेली आहे. कंपनीने सदस्यांचे विद्युत स्वरूपाने मत देण्याच्या अधिकार निश्चितीकरिता नोंद दिनांक म्हणून १९ सप्टेंबर, २०२३ ही तारीख निश्चित केली आहे. ई-वोटिंगची प्रक्रिया सदस्यांना पाठविण्यात आलेल्या एजीएम सूचनेत नमुद आहेत.

| | . , , , , | | | | | |
|--|-------------------------------------|--|--|--|--|--|
| ई-वोटिंग प्रारंभ तारीख व वेळ | २३ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. | | | | | |
| ई-वोटिंग समाप्तीची तारीख व वेळ | २५ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. | | | | | |
| सदर तारीख व वेळेनंतर ई-वोटिंग मान्य असणार नाही | | | | | | |

एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून जर कोणी व्यक्ती कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित दिनांक १९ सप्टेंबर, २०२३ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी <u>investor.relations_India@heubach.com</u> वर आणि rnt.helpdesk@linkintime.co.in वर त्यांचे फोलिओ क्र./डीपी आयडी/क्लाईंट आयडी नमद करून त्यांचा लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

रिमोट ई-वोटिंग सुविधा न घेणाऱ्या सदस्यांना एजीएममध्ये उपस्थित राहन सभेत पर्यवेक्षकाद्वारे क्रियान्वीत करून उपलब्ध होणारे इन्स्टामिट मार्फत त्यांचे मत देता येईल. रिमोट ई-वोटिंगमार्फत त्यांचे मत दिल्यानंतरही सदस्यास एजीएममध्ये सहभागी होता येईल पंरतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास एजीएम सूचनेत नमृद ई-वोटिंग सविस्तर माहितीचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क:

इन्स्टामिट सपोर्ट डेस्क

दिव्या कुम

ईव्हीपी, मुख्य विधी अधिकारी व कंपनी सचिव

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड

ई-मेल:instameet@linkintime.co.in; दुर::0२२-४९१८६१७५ हॉयबाख कलरंट्स इंडिया लिमिटेडकरित

सही/-अमी जोशी

कंपनी सचिव

दिनांक: 0१.0९.२0२३ ठिकाण : नवी मुंबई

यादारे संबंधीतांना कळविण्यात येते की वसई फ्लोरा फल उत्पादक संघ तर्फे थॉमस जोसेफ ब्रिटो गॉडफी कोरीया रोहन जॉन अल्मेडा किजेस कटीनो लेल्से डिसिल्वा, सेराफीन बार, गैरी मच्चाडो, जोजेप परेरा, फ्रान्सिस मिस्कीटा, नेव्हील कटीनो, क्लेमेंट घोन्सालविस, गेब्रीयल मच्याडो, नारायण मानकर, साल काजार, रिचड परेरा, एडवीन थॉमस घोन्सालविस, वॉल्टर जोसेफ मिरांडा, हिना हितेश पंचासारा, पिटर डायस, विवियन शावेर रॉडीक्स, सिझर डायस, रोश परेरा, रेमंड डिसोझा, जॉन घोन्सालवीस, बाटनवास थॉमस मच्चाडो, ग्रेगरी एम डायस, अशोक अगोस्तिन कोलॅसो, डॉमनिक जॉन घोन्सालविस, नोवेल कुर्टाडो, नेल्सन डेनीयल गेर, लेल्सी बुर्टालो, हितेश बी पंचासारा, रोहन डॉमानिक घोन्सालवीस, फेलसीयाना रेमंड मच्चाडो, फिलिक्स रिबेलो, लंता जॉन हुँ मेलो. जोनीटा निल मेन. निल जॉन डिमेले. रोजी थॉमस आल्फान्सो. सेबीना ऑस्टीन अल्पेडा, शैला रोशन डिमेलो, कमल राजेश कोलोसो, मोनीका साकेत ारान्य, ज्यार्क्य नम, मार्च आत्मार्क्य प्रचा बानच जारवात्त्वा, चबामा जारवान जरवाड, राला पराम छिनल, कमल राजरा कालासा, मानाका साकत लोपीस, मागरिट डेनीस डिसील्वा, अशोका डेनीस डिसील्वा, लिबीया फ्रेंजर परेरा, ट्रिजा फिलीप लेमॉस, ओनील फिलीप लेमॉस, मरीना रॉबर्ट डिआब्रिओ, मनिषा सुर्यकांत जाधव, लिझ्म झेवियर डिकुना, ब्लांची लेस्ली घोन्सालवीस, बेन्सली लेल्सी घोन्सालवीस, क्लॅरेन्स लेल्सी घोन्सालवीस यांची मौजे. सापने बु., ता. वाडा, जि. पालघर येथिल आमच्या नावे असलेली जिमन मिळकत.

| ग.नं. | हि.नं | क्षेत्र हे.आर.चौ.मी. | आकार रू. पै. | ग.नं. | हि.नं | क्षेत्र हे.आर.चौ.मी. | आकार रू. पै. |
|-------|-------|---|--------------|-------|-------|--|--------------|
| १९४ | १/१ | जिरायत ०.७३.०० पो.ख.०.१०.०० एकुण ०.८३.०० | ०.५० | २५० | | जिरायत ०.२३.२० पो.ख. ०. ०१.३० एकुण ०.२४.५० | 0.38 |
| १९४ | १ | जिरायत ३.०७.०० पो.ख.०.३२.०० १.५० एकुण ३.३९.०० | १.५० | १९१ | १/१ | वरकस २.९०.०० पो.ख. ०.१९.०० एकुण ३.०९.०० | 9.30 |
| २७ | ş | वरकस १.६५.०० पो.ख.०.११.०० एकुण १.७६.०० | १.०० | १९१ | २/१ | वरकस १.९८.०० | १.३७ |
| २९ | | जिरायत १.४९.७० पो.ख. ०.०४.८० एकुण १.५४.५० | १४.०० | १८९ | १ | वरकस १.१३.०० पो.ख. ०.४२.०० एकुण १.५५.०० | २.६२ |
| २७ | २/२ | वरकस ०.०२.०० | ٥.٥२ | १८९ | ₹/२ | जिरायत ०.८५.०० | 0.83 |
| ३१ | | जिरायत ०.१५.९० | १.०० | १८९ | ३/१ | वरकस ०.८६.०० | 0.83 |
| ३२ | | जिरायत ०.५२.९० पो.ख.०.००.५० एकुण ०.५३.४० | ₹.६९ | १८९ | 7 | वरकस १.६०.०० | 0.74 |
| १९१ | १/२ | वरकस ०.३०.०० पो.ख. ०.०२.०० एकुण ०.३२.०० | 0.83 | १८९ | १/२ | वरकस १.००.०० | 0.40 |
| १९१ | २/२ | वरकस ०.९३.०० | ٥.६४ | १८९ | १/३ | वरकस १.००.०० | 0.40 |
| ₹0 | १ | जिरायत ०.१४.०० पो.ख. ०.०३.५० एकुण ०.१७.५० | १.५० | | | | |

वरील मिळकत त्यांनी आमचे अशिल **जयसुख वेजलजीभाई हिरपरा व लताबेन मनुभाई जियानी रा. बोरीवली, मुंबई** यांना विकण्याचे मान्य व कबुल केले आहे. तरी सदर मिळकतीवर कोणाही इसमाचा व्यक्तीचा, कब्जा, गहाण, दान, दावा, वारस, वहीवाट, लिज, भाडेपट्टा व अन्य हक्क हित्संबंध असेल तर तो त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १४ दिवसांच्या आत निमस्वाक्षरी कारांना लेखी खुलासा **१ला मजला साई सदन बिल्डींग पंचायत समितीजवळ वाडा, ता. वाडा, जि. पालघर.** या त्यांच्या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पुराव्यासह कळवावा अन्यथा तसा हक्क हितसंबंध नाही असे समजुन विक्रीचा व्यवहार पुर्ण केला जाईल. दिनांक ०२/०९/२०२३. सही/-

ॲड. हेमंत भा. सांबरे खरेदीदाराचे वकिल

COURT ROOM NO.02 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT OF BOMBAY S.C. SUIT NO. 1093 OF 2022

[Order V, Rule 20 (1-A) of CPC for Paper Publication]

Plaint lodged on: 11.03.2022 Plaint admitted on: 02.05.2022

Summons to answer Plaint Under Section 27 Order V Rule 1,5,7 and 8 and Order VIII, Rule 9 of the Code of Civil Procedure Mrs. Nikita Nachiket Deshmukh . Nee Miss Vaishali Vishwasrao Pol,

Age 45 years, an Indian inhabitant residing at 4LH, 2404, Lanoo Hills, Manikonda, Near DPS, Puppalaguda, K.V.Rangareddy Puppalaguda, Telangana -500089. 2] Mrs. Shivani Piyush Deshmukh Nee Miss Shivani Vishwasrao Pol.

Age 42 years, an Indian inhabitant Residing at 34, Dipranjan Krishnarpan Colony, Near Dassehra Maidan, Badnera Road, Amravati -444605. 31 Mrs. Shraddha Vishwasrao Pol.

Age 39 years, an Indian inhabitant residing at 7, Shree Sahawas, 6 (B), 90 Ft. Road, Plaintiffs Ghatkopar (East), Mumbai-400077.

An Indian inhabitant, residing at Village : Borgaon, Taluka - Walva District – Sangli 2. Kabra Group A company duly registered under the Companies Act 1956, having its Registered

office at 1001, 10th floor, Kamla Hub, JVPD Scheme- Juhu, Near Costa Coffee, Mumbai-400049 3. Shree Sahawas Co-Operative Housing Society Limited, a Society duly registered

under The Maharashtra Co-Operative Societies Act, 1960, having its registered office at, Plot No.5 and 6, S. No. 236 A, 90 Feet Road, Br. Nath Pai Nagar, Ghatkopar East, Mumbai-400077. Defendants Shree Sahawas Co-Operative Housing Society Limited, a Society

duly registered under The Maharashtra Co-Operative Societies Act, 1960, having its registered office at, Plot No.5 and 6, S. No. 236 A, 90 Feet Road, Br. Nath Pai Nagar, Ghatkopar (East), Mumbai-400077

Shree Sahawas Co-Operative Housing Society Limited. [As per the order dated 11.07.2023 & 03.08.2023 passed by HHJ A.P.Kanade (C.R.

Whereas the abovenamed Plaintiffs have filed a Plaint in this Honorable Court against you the above named Defendants whereof the following is a concise statement viz. (a) The Defendant No.1, his agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for him, be directed by the decree of mandatory and permanent order and injunction of this Hon'ble Court to restore the vacant and peaceful possession of the suit

premises to the Plaintiffs: (b)This Hon'ble Court by its decree of mandatory and permanent order of this Hon'ble Court be declared that the Plaintiffs being the heirs and legal representatives of Late Vishwasrao Pol are in a legal and valid possession of the suit premises and in such capacity they are entitled to the suit premises and every part thereof and they and each of them have/has good right, full power and absolute authority to use and occupy the suit

c)The Defendant No.1, his agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for him, be directed by mandatory and permanent order and injunction of this Hon'ble Court to return to the Plaintiffs all the belongings and things of the Plaintiffs, which are illegally and unauthorisedly moved and shifted by him from the suit premises without the Plaintiffs' consent and pay the necessary damages / compensation to the

Plaintiffs in respect of missing / damaged belongings and/or articles if any (d) The Defendant No. 1, his agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for him, be restrained by this Hon'ble Court by its decree of mandatory and permanent order and injunction of this Hon'ble Court from encroaching and/or using the suit property or any part thereof and/or trespassing and/or obstructing and/or disturbing the possession of the Plaintiff in any manner whatsoever of the suit premises and/or dispossessing the Plaintiffs from the suit premises without following the due process of

(e) The Defendant No.1, his agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for him, be restrained by this Hon'ble Court by its decree of mandatory and permanent order and injunction of this Hon'ble Court from threatening and/or forcing and/or coercing the Plaintiffs or any one or more of them in any manner whatsoever, for causing the Plaintiffs to vacate the suit premises without following the due process of law; (f) This Hon'ble Court by its decree of mandatory and permanent order be restrained the Defendant N0.1 from representing himself as the sole heir and legal representative of the original allottee of the suit premises viz. Late R.V.Deshmukh until he produces legal

representation / documentary proof proving his such claim; (g) This Hon'ble Court by its decree of mandatory and permanent order be pleased to restrain the Defendant No.3 from allowing the Defendant No.1 to deal with the suit premises or to create any third party rights in respect thereof in any manner whatsoever; (h) The Defendant No.2 by themselves, their agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for them/each of them be directed by this Hon'ble Court by its decree of mandatory and permanent order and injunction of this Hon'ble Court to execute an agreement with the Plaintiffs in respect of the permanent alternate accommodation, temporary alternate accommodation in respect of the new residential premises to be

allotted by the Defendant No.2 in lieu of the suit premises; (I)The Defendant No.2 by themselves, their agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for them/each of them be directed by this Hon'ble Court by its decree of mandatory and permanent order and injunction of this Hon'ble Court to pay all the benefits payable under the redevelopment of the property of the Defendant No.3 (such as Transit rent, deposit, corpus, shifting charges, brokerage etc.) to the Plaintiffs;

(j) The Defendant No.2 by themselves, their agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for them/each of them be directed by this Hon'ble Court by its decree of mandatory and permanent order and injunction of this Hon'ble Court to accept and acknowledge the possession of the suit premises from the Plaintiffs and after duly completion of the redevelopment of the property of the Defendant No 3 handover the possession of the new residential premises together with the allotment of parking space and other benefits to be allotted by the Defendant No.2 in lieu of the suit property in the new construction to be constructed on the said property to the Plaintiffs;

(k) Pending the hearing and final disposal of this suit, the Defendant No.1, his agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for him, be directed by this Hon'ble Court to restore the vacant and peaceful possession of the suit premises to the

(I) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be pleased to restrain the Defendant No.1, his agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for him, from threatening the Plaintiffs and/or encroaching and/or espassing and/or obstructing and/or disturbing the possession of the Plaintiffs in any manner whatsoever in respect of the suit premises and/or dispossessing the Plaintiffs from the suit premises after restoration of the possession of the suit premises without following the due process of law:

(m) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be pleased to restrain the Defendant No.1, his agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for him, from in any manner obstructing and/or restraining the Plaintiffs from occupying and/or using and/or creating third party rights in respect of the Suit premises and every part thereof and/or causing nuisance and/or annoyance and/or nconvenience to the Plaintiffs in any manner whatsoever; (n) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be by its

mandatory order direct the Defendant No.1 to vacate the Suit Premises by removing all his / his licensees'/ agents belongings therefrom and handover peaceful and vacant possession of the suit premises to the Plaintiffs;

(o) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court, by its mandatory order direct the Defendant No.1 to return to the Plaintiffs all their belongings and articles illegally moved and shifted by the Defendant No.1 from the suit premises without the consent and knowledge of the Plaintiffs and pay the necessary damages / compensation to the Plaintiffs in respect of missing / damaged belongings and/or articles; (p) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court by its order

and/or directions appoint the Court Receiver, High Court, Bombay, or any other person fit

and proper person in this behalf, as a Receiver of the Suit Premises and every part thereof with a power to remove the present illegal encroacher/trespasser and his/her belongings from the suit premises, commit its possession, custody and management to such Receiver with all powers under Order XL Rule 1 of the Code of Civil Procedure, 1908. (g) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be pleased to restrain the Defendant No.1 from entering into and /or executing any documents, instruments, agreements and other writings in respect of the suit premises with the Defendant Nos. 2 and/or 3 during the process of the redevelopment of the Defendant No.3's property whether in his alleged capacity as the heir of Late R.V.Deshmukh or the

(r) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be pleased to restrain the Defendant No.1 from dealing with and/or disposing of and /or from creating any third party rights in respect of the suit premises whether in his alleged capacity as the heir of Late R.V.Deshmukh or otherwise;

alleged member of the Defendant No.3 or otherwise;

(s) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be pleased to direct the Defendant No.2 and 3 their officers, agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for them to enter into and execute with the Plaintiffs all and whatsoever the necessary documents, instruments, agreements and other writings in respect of the suit premises during the process of the redevelopment of the Defendant No.3's property and incidental thereto the said Defendants be further directed to pay to the Plaintiffs all the benefits payable under the redevelopment of the property (such as Transit rent, deposit, corpus, shifting charges, brokerage etc.);

In alternate to this prayer, the Defendant No.2 and 3 their officers, agents, servants and everybody claiming by, from, through or in trust for them be directed to deposit all the benefits payable under the redevelopment of the property (such as Transit rent, deposit, corpus, shifting charges, brokerage etc.) with the Court Receiver, High Court, Bombay, or any other person fit and proper person in this behalf duly appointed by this Hon'ble Court; (t) Pending the hearing and final disposal of this suit, this Hon'ble Court be pleased to direct the Defendant No.3 and its office bearers to allow the Plaintiffs to carry out the

necessary urgent repairs in the suit premises; (u) ad-interim reliefs in terms of prayers (k) to (t) above; and

(v) such other and further reliefs be granted to the Plaintiff as may be necessary and expedient in the circumstances of the case:

(w) Defendants may be directed to pay to the Plaintiff the costs of this Suit.

You are hereby summoned to appear in this Honorable Court within 30 days from the date of service of summons by publication or by an Advocate and able to answer all material questions relating to suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the abovenamed Plaintiffs and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your witnesses on that day and you are hereby required to take notice that in default of your appearance the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you any document in your possession or power containing evidence, relating to the merits of the Plaintiffs' case or upon which you intend to rely in support of your case and in particular for the Plaintiffs.

Given under my hand and the seal of this Hon'ble Court. Dated this 19th day of August 2023.



For Registra Bombay City Civil Court, At Bombay.

Dated this 19th day of August 2023. Note: Next date in this suit is 02.09.2023. Please check the status and next/further date of this suit on the official website of the City Civil & Sessions Court of Greater

Bombay.

AJCON GLOBAL SERVICES LTD.
Regd. Off.: A-408, Express Zone, Near Patel's,
Western Express Highway, Goregaon - E, Mumbai-63.
CIN: L74140MH1986PLC041941 Tel: 022-67160400
Fax: 28722062 Email: ajcon@ajcon.net

PUBLIC NOTICE - 36th ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF THE COMPANY SCHEDULED TO BE HELD THROUGH VIDEO

CONFERENCING (VC) / OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM). NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the Members of the Ajcon Global Services Limited (the Company) will be held or Thursday, September 28, 2023 at 11:00 am (IST) through Video Conferencing VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with

Seneral Circulars dated April 08, 2020, April 13,2020 and May 05, 2020, Januar 3, 2021 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular dated May 12, 2020, January 15, 2021 and January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circular) to transact the business set out in the Notice convening the AGM. In compliance with above mentioned MCA and SEBI circulars, the Notice of the the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 29.08.2023

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank, ARM 1 Branch, Mumbai for an amount of Rs.12,39,65,583.04 (Rupees Twelve Crore, Thirty Nine Lakhs, Sixty Five Thousand, Five Hundred Eighty Three only) as on 31/07/2023 together with further interest and incidental expenses, cost etc from 01/08/2023.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in 36th AGM and Annual Report for the financial year 2022-2023 will be sent in electronic mode to the shareholders whose e-mail ids are registered with the

and SEBI Circular, no physical copies of the notice of AGM and Annual Repot wil be sent to any shareholder. The VC/ OAVM facility will be provided by the Central Depository Services Limite (CDSL) and the detailed instruction for remote e-voting or e-voting during the AGM and the details for attending the AGM through VC/ OAVM will be provided in

through remote e-voting. Shareholders will have an opportunity to exercise their voting rights to vote on the resolutions proposed to be passed at the AGM through remote e-voting or remote e-voting facility provided by the company prior to the AGM. In order to avail the said facility the members who have not registered/ updated their email id and

Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to cs@ajcon.net.

Conart Engineers Limited ™

*Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society Nr. Solanki Palace, 3rd Road Old Khar, Khar West, Mumbai-400052, Maharashtra CIN: L45200MH1973PLC017072

Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and main closed from Wednesday, 20th September, 2023 to Tuesday, 26th September

- The e-voting shall continue from Saturday, 23rd September, 2023 at 09.00 a.m.
- The voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. IST or Monday, 25th September, 2023.

(Membership No. 2655) of M/s. Sanjay Dholakia & Associates, as Scrutinizer for conducting the e-voting process in fair and transparent manner.

forwarded by the Company to BSE Limited where the securities of the Company are

For Conart Engineers Limited Kavaljitkaur Dhillon **Company Secretary**

RUSHIL DECOR LIMITED Regd. Office: S. No. 125, Near Kalyanpura Patia, Village Itla,

 $\textbf{Ph:} \ +91\cdot 79\cdot 61400400 \ \textbf{I} \ \textbf{Fax:} \ +91\cdot 79\cdot 61400401$

NOTICE OF 29[™] (TWENTY NINTH) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO-VISUAL MEANS ("OAVM")

Notice is hereby given that in compliance with General Circular No. 20/2020

Pursuant to Provision of Section 91 of the Companies Act 2013 and Rule 10 of the

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on

The Remote e-voting shall commence on Thursday, 21st day of September, 2023

Members will have an opportunity to cast their vote remotely on the business as set forth in the Notice of the AGM through electronic voting system. The manner

Members may please note that in terms of aforementioned Circulars, the Company will not be sending physical copies of AGM Notice and Annual Report to the Members.

Hasmukh K. Modi

केनरा बैंक Canara Bank 🛆

ARM BRANCH - I Mumbai: - 37, Khsamalaya, Opp Patkar Hall, New Marine Lines, Thackersay Marg, Mumbai - 400 020, Email : Cb2360@canarabank.com Tel. - 022-22065425/30, Web : Www.canarabank.com

Decurisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 05/03/2015 calling upon the

(Enlorement), Neise 2002, issued a Deniant Notice dated 03/03/2/13 calming upon time borrowers/guarantors of M/s. Wood Craft (Partnership Firm) and also the owners of the property/ surety to repay the amount mentioned in the notice, being Rs. 2,24,94,705-98 (Rupees Two Crore Forty Nine Lakh Ninety Four Thousand Seven Hundred Five and Paise Ninety Eight Only) as on 28/02/2015 together with further interest and incidental expenses, cost etc from 01/03/2015 within 60 days from the date of receipt of the said notice.

The horrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act. in

Description of the Immovable Property

EMT of Flat no 701 A7, Wafa Towers CHS Ltd. Sharifa Road, Amrut Nagar Opposite
Amara Hospital, Kausa, Mumbra (E) Thane 400-612, S No 25/1 Village Kausa (adm. 535 Sq. Ft) in the name of Mohd Rais.

AUTHORISED OFFICER

CANARA BANK, ARM-I BRANCH

espect of time available, to redeem the secured assets

Date: 29.08.2023

Email: compliance@ladderup.com, Tel: +91 22 42466363 Fax: +91 22 42466364 **POSSESSION NOTICE** [SECTION 13(4)] Whereas,The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security **PUBLIC NOTICE**

Surrender of SEBI Investment Adviser registration no. INA000015835 by Ladderup Wealth Management Private Limited Ladderup Wealth Management Private Limited (LWMPL) is registered with SEBI as Investment Adviser under Securities and Exchange Board of India nvestment Advisors), Regulations 2013, bearing SEBI Registration No.

CIN: U74140MH2008PTC177491

_adderup Regd. Off: A-102, Hallmark Business Plaza, Sant Dyaneshwar Marg,

Maharashtra Website: www.ladderupwealth.com.

LADDERUP WEALTH MANAGEMENT PRIVATE LIMITED

Opposite Guru Nanak Hospital, Bandra (East), Mumbai-400051,

(Investment Advisors), Regulations 2013. In view of the same, any aggrieved party may make any representation against the surrender before company and/or SEBI (www.scores.gov.in) within 15 days from the date of this notice

INA000015835. LWMPL is surrendering the SEBI Registration under SEBI

SEBI Registration No.: INA000015835 Category of Intermediary with SEBI: Investment Adviser

For Ladderup Wealth Management Private Limited

Place: Mumbai Raghvendra Nath Date: 31st August 2023 Managing Director

MADHYA PRADESH TOURISM **BOARD (MPTB)** CIN: U75302MP2017NPL043078

6th Floor, Lily Trade Wing, Jahangirabad, Bhopal Tel.: (0755) 2780600, www.tourism.mp.gov.in NIT No.: 5619/PUB/MPTB/2023

SYSTEM No. 2023_MPTB_303541 1st September, 2023

MPTB invites offers for "EOI for Empanelment of State Level Agencies for Marketing Campaign, Creative and Printing Services". Terms and Conditions can be downloaded from website www.tourism.mp.gov.in and https://www. mptenders.gov.in. For any other information, Contact +91-9407057416 or E-mail at cs.mptb@mp.gov.in Last date for

M.P. Madhyam/111753/2023 MANAGING DIRECTOR

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

FOR DEEMED CONVEYANCE OF Application No. 26/2023

.....Applicant

New Green Lawns CHS Ltd, Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III, Mahim, Mumbai-400 016

122/B, Sai Ashram, Pali Naka, Bandra (west), Mumbai-400 050

ii) a) Smt. Chandra Dattaram Foman b) Mrs. Shobha P. Gavaskar

d) Mr. Sunil D.Foman

the legal heirs of the deceased Shri Dattaram Devchand Foman

122/C, Sai Kutir, Pali Naka, Bandra (west), Mumbai-400 050

2. M/s. Rizvi Estates and Hotels Pvt, Ltd.

Chairman/ Secretary

Green Lawns CHS Ltd.

Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III, Mahim, Mumbai-400 016Opponents

All the concerned persons take notice that New Green Lawns CHS Ltd. Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III, Mahim, Mumbai- 400 016. has applied to this office on Dated 17.07.2023 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale. anagement and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.

Hearing of the said application was kept on 29.08.2023. For said pearing Opponent No. 2 and 3 were not present. Therefore on Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt.14.09.2023 at 3.00 pm. To hear Opponent parties as a last chance, Failure to remain present by non applicant will result in ex-partee hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Place of land situated at CS No.850, Final Plot No. 643 & 645, TPS III Mahim Division, Mumbai- 400 016 admeasuring about 849.67 meters or thereabouts together with the building standing/constructed requested of

hose who have interest in said property may submit their say i writing with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that obody has any objection and further action will be taken

Place: Mumbai

Seal

(Nitin Kale) Competent Authority and District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai (1) City

FOR DEEMED CONVEYANCE OF

Application No. 25/2023 Chairman/Secretary, Green Lawns CHS Ltd, Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road,

TPS III, Mahim, Mumbai-400 016Applicant

ii) a) Smt. Chandra Dattaram Foman b) Mrs. Shobha P. Gavaskar

c) Ms. Simi D. Foman

Shri Dattaram Devchand Foman

122/C, Sai Kutir, Pali Naka, Bandra (west), Mumbai-400 050 2. M/s. Rizvi Estates and Hotels Pvt. Ltd.

Rizvi House, 1st Floor, Hill Road, Bandra, Mumbai -400 050

New Green Lawns CHS Ltd.

Mahim, Mumbai-400 016Opponents All the concerned persons take notice that Green Lawns CHS Ltd. Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III, Mahim.

Mumbai- 400 016. has applied to this office on Dated 17.07.2023 for declaration of Unilateral Deemed Conveyance (The Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale nanagement and Transfer Act, 1963) of the properties mentioned below.

nearing Opponent No. 2 and 3 were not present. Therefore on Principles of natural Justice hearing of above mentioned case is fixed on dt.14.09.2023 at 3.00 pm. To hear Opponent parties as a last chance, Failure to remain present by non applicant will result in ex-partee hearing of the application.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Place of land situated at CS No.850, Final Plot No. 643 & 645, TPS III Mahim Division, Mumbai- 400 016 admeasuring about **1536.63 meter**. or thereabouts together with the building standing/constructed requested of conveyance by the Applicant Society

vriting with evidence within 15 days from the date of publication of this notice or upto next date of hearing and may remain present for hearing at the office mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Place: Mumbai No.DDR1/MUM/Notice/1622/2023 (Nitin Kale) Date: 30/08/2023 Competent Authority and Seal District Deputy Registrar,

Place: Mumbai Date: August 31, 2023

Tanvi T. Auti

Company Secretary

Company or the Depository Participant(s). The aforesaid documents will be available on the website of the Company at www.ajcononline.com and on the website of the stock exchange at www.bseindia.com. As per the MCA Circulars

AGM and the details for attending the AGM through VC/ OAVM will be provided in the Notice of AGM and the members attending the AGM through VC/ OAVM will be also be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. Members are requested to carefully read all the notes and instructions set out in the notice of AGM for joining and manner of casting votes through remote a voting.

mobile number may register / update email addresses by following mode: a)For Physical Shareholders - please provide necessary details like Folio No.

b)For Demat Shareholders - please register/update your email id & mobile no with your respective Depository Participant (DP)

The above information is being issued for the information and benefit of the embers of the Company and is in compliance with MCA and SEBI Circulars.

For Ajcon Global Services Limited

Puspraj R. Pandey Place : Mumbai Company Secretary & Compliance Officer Date: 31.08.2023

(0) +91(265)2330946 E-mail: celcs@conartengineers.com,

Website: www.conartengineers.com **NOTICE OF BOOK CLOSURE AND E-VOTING**

Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company wil 2023 (both days inclusive) for the purpose of 49th Annual General Meeting. Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013

read with rule 20 of the Companies (Management & Administration) Rules, 2014 Regulation 44 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 and Secretarial Standard 2 on General Meeting, the Company is pleased to provide the e-voting facility to its Members enabling them to cast their vote electronically on al resolutions set forth in the Notice of Annual General Meeting, through e-voting facility provided by National Securities and Depositories Limited. (NSDL). All the Members are informed that:

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is **Tuesday**. 19th September, 2023.

(IST) to Monday, 25th September, 2023 at 05.00 p.m. (IST).

The Company has appointed Mr. Sanjay Dholakia, Company Secretary in Practice

The Members are requested to carefully read the instructions pertaining to the e-voting provided in the notice of the Annual general Meeting which is also displayed on the

website of the company and its RTA. The results of the voting will be declared within 48 hours from the conclusion of the 49th AGM. The declared results, along with the Scrutinizer's Report, will be available forthwith on the Company's website under the Investors section. Such results will also be

listed (www.bseindia.com).

Date: 1st September, 2023

RUSHIL

Gandhinagar mansa Road, Ta. Kalol, Dist. Gandhinagar-382845, Gujarat, India. Cornorate Office: Rushil House, Near Neelkanth Green Bungalov Off Sindhu Bhavan Road, Shilaj, Ahmedabad-380058, Gujarat, India. Email: ipo@rushil.com | Website: www.rushil.com CIN: L25209GJ1993PLC019532

dated May 05, 2020 and 10/2022, 11/2022 dated December 28, 2022 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) read together with other relevant circulars issued by MCA in this regard and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (collectively referred to as "Circulars") and in compliance with all other applicable laws, the 29th Annual General Meeting ("AGM") of the members of RUSHIL DECOR LIMITED will be held at 11.15 A.M. on Monday, 25th day of September, 2023 through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the businesses as set out in the

In accordance with the aforesaid Circulars, Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2022-23 will be sent only by electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Registrar and Transfer Agents (RTA)/Depository Participants. Members holding shares in dematerialized mode and whose e-mail address are not registered, are requested to register their e-mail addresses with their relevant Depository Participants. Members may note that the Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2022-23 will also be available on the Company's website at www.rushil.com, website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and at National Stock Exchanges of India limited at www.nseindia.com and the AGM Notice will also available on the website of NSDL (agency for providing the Remote e-voting facility) at https://www.evoting.nsdl.com/ in due course. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM is provided in the Notice of AGM.

Companies (Management and Administration) Rules 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Saturday, 16th day of September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inclusive) for the purpose of determining the entitlement of final dividend of $\stackrel{?}{\underset{?}{\sim}}$ 0.50 (fifty paisa) per equity share of $\stackrel{?}{\underset{?}{\raisebox{7.5pt}{\sim}}}$ 10/- each (@5%) as recommended by the Board, for the financial year 2022-23 on the paid up equity share capital of the Company, if declared at the ensuing Annual General Meeting.

cut-off date Friday, 15th day of September, 2023 may cast their vote electronically on the business as set in the notice of AGM through electronic voting system of NSDL from a place other than venue of AGM (Remote e-voting).

(9:00 AM IST) and end on Sunday, 24th day of September, 2023 (5:00 PM IST).

of remote e-voting and e-voting during the AGM for members holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses are provided in the Notice to the members.

For, Rushil Decor Limited

Date: 31.08.2023 Place: Ahmedabad

Sq. Ft. Built Up area, in the Building known as "SHREE DATTA NAGARI COMPLEX" Building No. A/10, constructed on the land bearing Survey no. 100/2 and 101/3 lying, being & situate at Village –Purna, Taluka- Bhiwandi and District – Thane from Seetabai Vaze and others through it's POA holder Suresh Patil, Shugatan and Rahul Keni vide Agreement for sale dated 13/02/2020 bearing

with Piramal Capital and Housing Finance Limited. AND WHEREAS By Unregistered Development Agreement Seetabai Vaze and others granted development rights in respect of Survey no. 100/2 and 101/3 to Suresh Patil, Shugatan and Rahul Keni. If any person / anybody is having objection, claim, interest, dispute in the above said property/Flat, due to unregistered development agreement he/she/they may

call on Mobile No. 9890943555 or contact the undersigned with the documentary

proof substantiating his/her/their objection/claims/details of disputes within 14

days from the date of this publication. Failing which it shall be presumed that

Doc No. BVD1-1295-2020 and further intended to mortgage the captioned fla

PUBLIC NOTICE

Jotice is hereby given on behalf of my client viz. Mrs. Usha Sherigar and Mr

Mahesh Sherigar have purchased Flat no. 102, on 1st Floor, area admeasuring 710

there is no claim over the said property. Dr. Survakant Sambhu Bhosale (Advocate) Office Address: - 301, 3rd Floor, Matoshree Bldg. Opp. Chintamani Jewellers, Jambhali Naka,

Talaopali, Thane (West), Pin - 400 602

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate Mumbai Girgaum Branch, Regional Office: Mumbai (South) Prarthana Samaj Building, Raja Ram Mohan Rai Road, Girgaum, Mumbai - 400 004.

Phone: 23821834 Email : cb0204@canarabank.com

Appendix IV POSSESSION NOTICE [See Rule 8 (I)] (For Immoval Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Canara Bank Girgaum Branch appointed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafte referred as "the Act") and in exercise of Powers conferred under Section 13 (12) read with the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demar notice dated 29/12/2021 calling upon the Borrowers/ Guarantor/ Mortgago M/s. Four Men Textile International, Mr. Sandeep Subhash Agarwal, Smt.

Nishi Sandeep Agarwal & M/s. Vibhvanya Mercantile India Pvt. Ltd to repay the amount mentioned in the notice being Rs. 4,10,38,359/- (Rupees Four

Crore Ten Lac Thirty Eight Thousand Three Hundred Fifty Nine Only) with

Further interest due and other costs within 60 days from the date of receipt of said notice. The Borrowers/ Guarantors/ Mortgager having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/ Guarantor/ Mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 & 9 of the said Rules on this **29th day of August of**

the Year 2023. The Borrowers/ Guarantors/ Mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Canara Bank** for an amount of Rs. 4,10,38,359/- (Rupees Four Crore Ten Lakh Thirty Eight Thousand Three Hundred Fifty Nine Only) and further interest & expenses thereon.
The Borrowers' attention is invited to Provisions of Sub section {8} of section 13

Description of immovable property

All that part and parcel of Gala No. 155, 1st Floor, Building No. 6, Udit Mittal Industries Premises CHS Ltd., "Sanjay Building" Mittal Industrial Estate, Andheri Kurla Road, CTS No.1637, Village Marol, Andheri East, Mumbai 400059 admeasuring about 422 Sq. Yards equivalent to 74.97 Sq. Mts. Property in the name of Mortgagor: M/s. Vibhvanya Mercantile India Pvt. Ltd,

Site / Apartment Boundaries : North : Building No. 9, South : Building No. 5

of Act, in respect of time available redeem the secured asset.

East: Gala No. 154, West: Gala No. 156. Date: 29/08/2023 Place : Mumbai

bounded by:

EKC EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Read. Office: 204. Raheia Centre. Free Press Journal Marg.

214, Nariman Point, Mumbai 400021;

For Canara Bank

Authorized Officer

Tel Numbers: 022 4926 8300/01 Fax: 022 4926 8354; Email: investors@ekc.in; Website: www.everestkanto.com Notice is hereby given that the 44th Annual General Meeting (AGM) of the Members of Everest Kanto Cylinder Limited (the Company) will be held on Friday, September 22, 2023 at 4:00 p.m. IST, through Video Conference (VC)/Other Audio-Visual

Means (OAVM) to transact the Ordinary as well as Special Business, as set out in the Notice of the 44th AGM. In accordance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, read with the other relevant circulars on the subject, including General Circular No. 10/2022 dated December 28, 2022 (collectively referred to as MCA Circulars) and the Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBUHO/CFD/PoD-2/P/CIB/202314 dated January 5, 2023, the Company has on August 29, 2023 sent the Notice of 44th AGM along with the Annual Report 2022-23 through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the

Company/Registrar & Transfer Agent/Depositories. The Annual Report 2022-23 along with the Notice and Explanatory Statement of 44th AGM has been uploaded on the website of the Company at www.everestkanto.com under Investors section and on the website of the Stock Exchanges, i.e., BSF Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of Link Intime India Private

Instruction for remote e-voting and e-voting during AGM: In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014; Secretarial standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time, the Company is providing to its Members facility to exercise their right to vote on Resolutions proposed to be passed at the 44" AGM by electronic means (remote e-voting).

Limited, Registrar and Transfer Agent of the Company.

available at the 44th AGM and Members attending the AGM who have not cast their vote(s) by remote e-voting will be able to vote at the AGM. The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility. Information and instructions relating to e-voting have been sent to the Members through e-mail. The manner of remote e-voting by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for Members who have not registered their email addresses is provided in the Notice of the 44th AGM and is also available on the website of the Company and the Stock Exchanges. If a Member is

Further, the facility for voting through electronic voting system will also be made

already registered with CDSL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote. The remote e-Voting facility would be available during the following period: From 9.00 a.m. (IST) on Tuesday, September 19, 2023 Commencement of

remote e-Votina End of remote e-Voting | Up to 5.00 p.m. (IST) on Thursday, September 21, 2023 The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e., Friday, September 15, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting or for participation at the 44th AGM on September 22, 2023. Members who have cast their vote on Resolution(s) by remote e-Voting prior to the 44th AGM will be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their

vote on such Resolution(s) again. Members are requested to note the following contact details for addressing queries/grievances related to e-voting, if any: Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited

A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg. Lower Parel (East), Mumbai - 400013 Email: helpdesk.evoting@cdslindia.com or Toll free no: 1800 22 55 33. Manner of registering / updating email addresses is as below: Members holding shares in Physical mode, who have not registered / updated their e-mail address with the Company, are requested to register/update their

Company www.everestkanto.com) duly filled and signed along with requisite documents to Link Intime India Private Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated their e-mail address are requested to register/update their e-mail address with their

e-mail address by submitting Form ISR-1 (available on the website of the

 $respective\ Depository\ Participant (s), where\ they\ maintain\ their\ demat\ accounts.$ The Board has appointed Mr. Aashish K. Bhatt, Practicing Company Secretaries, as Scrutinizers to scrutinize the e-voting in a fair and transparent manner. The result of the e-voting / voting at AGM shall be declared within two working days of conclusion of the 44th AGM. The Results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website, website of CDSL and communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 16, 2023 to Friday, September 22, 2023 (both days inclusive) Members may note that the Board, at its meeting held on May 29, 2023, has recommended a final dividend of ₹ 0.70 per share subject to approval of Members at

the ensuing AGM. The record date for the purpose of final dividend is Friday. September

15, 2023. The final dividend, once approved by the Members at the ensuing AGM, will

be paid on or after September 27, 2023 net of TDS, if any, electronically through various

online transfer modes to those Members who have updated their bank account details.

Place: Mumbai

Date: August 31, 2023

Pursuant to Section 91 of the Act read with relevant Rules made thereunder and Regulation

By Order of the Board of Directors **Everest Kanto Cylinder Limited**

Vishal Totla Company Secretary & Compliance Officer

'EOI for Empanelment of State Level Agencies for Marketing Campaign, Creative and Printing Services'

online submission of EOI is 25.09.2023. 15:00 hrs.

Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O.Fort, Mumbai-400 001 Chairman/Secretary,

1. i)Mr. Sitaram Sama Dhanu

c) Ms. Simi D. Foman

Rizvi House, 1st Floor, Hill Road, Bandra, Mumbai -400 050

conveyance by the Applicant Society

No.DDR1/MUM/Notice/1623/2023 Date: 30/08/2023

Malhotra House, 6th Floor, Opp. G.P.O.Fort, Mumbai-400 00

1 i)Mr Sitaram Sama Dhanu 122/B, Sai Ashram, Pali Naka, Bandra (west), Mumbai-400 050

d) Mr. Sunil D.Foman the legal heirs of the deceased

3. Chairman/ Secretary Plot No. 643 & 645, Mahim Kapad Bazar Road, TPS III.

Hearing of the said application was kept on 29.08.2023. For said

Those who have interest in said property may submit their say in

Co-operative Societies, Mumbai (1) City

particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through e-voting facility at the AGM. The Notice of 42nd AGM and Annual Report for FY 2022-23 will

For Coastal Corporation Limited Sd-

DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED

Tel • Fax: +91 22 27570710 NOTICE OF THE 20th ANNUAL GENERAL MEETING, CLOSURE OF REGISTER OF MEMBERS AND E-VOTING INFORMATION

transact businesses as detailed in the Notice dated August 28, 2023. In accordance to General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and 28th December, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') (collectively referred to as 'MCA Circulars'), and CircularNos, SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 5, 2023 respectively (collectively referred to as 'SEBI Circulars') holding of the Annual General Meeting (AGM') through VC/OAVM, the Company has sent the Notice of the 20th AGM along with Annual Report for FY 2022-23 on Thursday, August 31, 2023 through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and NSDL/Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide aforesaid MCA and the SEBI Circulars. The Notice and the

BOOK CLOSURE NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and

Explanatory Statement of the 20th AGM is available on the website of the Company at

Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, the members are

of the members are given hereunder:-The remote e-voting period begins on Friday, 22nd September, 2023 at 9.00 A.M. and ends on Sunday, 24th September, 2023 at 5.00 P.M. IST. During this period the members of the Company, holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, i.e. September

nembers who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend AGM but shall not be entitle to cast their vote again. Only persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. September 18, 2023 shall be entitled to avail the facility of electronic voting as well as voting at the AGM. A person who is not a

https://www.evoting.nsdi.com or contact NSDL at 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000. Alternately, the members can also address the grievances to the Company Secretary at cs@dhruvconsultancy.in. By Order of the Board of Directors For DHRUV CONSULTANCY SERVICES LIMITED

The details such as manner of (i) registering / updating email addresses, (ii) casting vote through remote e-voting/e-voting which will be emailed in due course.

also be made available on the Company's website at www.coastalcorp.co.in, and website of the stock exchanges. i.e., BSE Limited at www.bseindia.com and NSE Limited at

Place: Visakhapatnam ManagingDirector DIN-00057558 Date : 01-09-2023

Opp. K-Star Hotel, Near CBD Station,
CBD Belapur, Navi Mumbai-400614, Maharashtra
mail: cs@dhruvconsultancy.in • Website: www.dhruvconsultancy.in

www.dhruvconsultancy.in on the websites of the Stock Exchange viz. www.bseindia.com and

provided with the facility to cast their vote electronically, through the e-voting services/facilities rovided by NSDL, on the resolutions set forth in the Notice. The details pursuant to the provisions of the Act, the Rules and the Regulations for the infor

voting thereafter. The voting facility through electronic voting system shall be made available during the AGM and members attending the meeting through VC/OAVM who have not casted their vote by remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be able to exercise their vote. The

Managing Director DIN: 07618878

CIN: L63040AP1981PLC003047 15-1-37/3, Jayaprada Apartments, Nowroji Road, Maharanteta, Visakhapatnam–530002, A.P. India. Ph: 0891-2567118, Website: www.coastalcorp.co.in Email: secretarialdept@coastalcorp.co.in, cs@coastalcorp.co.in NOTICE OF FORTY SECOND (42nd) ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

COASTAL CORPORATION LIMITED

Members are hereby informed that Forty Second (42nd) Annual General Meeting ('AGM') of the Shareholders of Coastal Corporation Limited ("the Company") will be held on Thursday, 28th September, 2023, at 10.00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder ("Act") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable circulars on the subject matter issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI"), to transact the business as set out in the Notice of 42nd AGM of the Company.

Members will be able to attend and participate in the AGM by

VC/OAVM only. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. In compliance with the applicable circulars issued by the MCA and SEBI on the subject matter, Notice of 42nd AGM and Annual Report for FY 2022-23 will be sent only by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Depository Participants/ Registrar and Transfer Agent/ Company. Members holding shares in dematerialized mode are requested to register / update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. The Company has engaged services of Bigshare Services Private Limited (" Bigshare") for providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its members to cast their vote on all resolutions set out in the Notice of 42nd AGM. Additionally, the Company through Bigshare Services Private Limited, is providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting').

for the members including those who are holding shares in physical form or those who have not registered their email addresses with the Company; and (iii) attending the AGM through VC / OAVM has been set out in the Notice of the AGM The members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of 42nd AGM (being sent electronically) and in

www.nseindia.com THOTTOLI VALSARAJ

CIN: L74999MH2003PLC141887

Regd. Office: 501, Pujit Plaza, Palm Beach Road, Sector - 11,

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 20th Annual General Meeting ("AGM") of the Members of Dhruv Consultancy Services Limited will be held on Monday, September 25, 2023 at 11.30 a.m. through electronic mode [video conference ("VC") or other audio visual means ("OAVM")], to

Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 19th September, 2023 to Monday, 25th September, 2023 (both days inclusive), for the purpose of 20th AGM. VOTING THROUGH ELECTRONIC MODE In accordance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the

18, 2023 may cast their vote electronically. Voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 P.M. IST on September 24, 2023 and e-voting module shall be disabled by NSDL for

A person who becomes member of the Company after the dispatch of the Notice and holding n case of queries connected with e-voting, the members can refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual, available at the Downloads sections of

member on the cut-off date should accordingly treat the Notice of the AGM for the informatio